

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत  
गोंदिया जिल्ह्यातील ३४३ वैयक्तिक घरकुल  
लाभार्थ्याच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व  
निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग  
शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.५४९/योजना-१  
नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक : ११ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-**
- १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
  - २) शासन शुद्धीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
  - ३) शासन शुद्धीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
  - ४) शासन शुद्धीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
  - ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांचे क्र.३२९३, दि.३१.१०.२०२३ रोजीचे पत्र.

### शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुद्धीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७.१०.२०२३ रोजी झालेल्या बैठकांमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ३४३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याचा प्रस्ताव संदर्भ क्र. ५ च्या पत्रांन्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता गोंदिया जिल्ह्यातील ३४३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्याकरीता प्रति लाभार्थी रु.१.३० लक्ष प्रमाणे रु.४,४५,९०,०००/- (अक्षरी रूपये चार कोटी पंचेचाळीस लक्ष नव्वद हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.५२००/- प्रमाणे) रु.१७,८३,६००/- (अक्षरी रूपये सतरा लक्ष त्र्याएँशी हजार सहाशे फक्त) अशा एकूण रु.४,६३,७३,६००/- (अक्षरी रूपये चार कोटी त्रेसष्ट लक्ष त्र्याहत्तर हजार सहाशे फक्त) निधीस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.१,१५,००,०००/- (अक्षरी रूपये एक कोटी पंधरा लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अमधील ३४३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. गोंदिया जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय असणार नाही.

४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.

५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.

८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, गोंदिया व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांची राहील.

१०. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

११. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, गोंदिया व सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करु नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२१११५५३४४२१३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २.सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,गोंदिया.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया.
- ९.सहायक आयुक्त, समाजकल्याण, गोंदिया.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,गोंदिया.
११. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/नागपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी,गोंदिया.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

### इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५४९/योजना-१

दिनांक :- ११ डिसेंबर, २०२३

#### परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व  
निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ३४३ लाभार्थ्याची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
१	अरविंद शामराव दुधबुरे	चुटिया	गोंदिया
२	राजेश सदाराम केवट	नंगपुरा (मुरी)	गोंदिया
३	सागर आनंदराव मालवे	अदासी	गोंदिया
४	उमाजी धनूबाल नाथ	अदासी	गोंदिया
५	संतोष भाजीनाथ चव्हाण	अदासी	गोंदिया
६	ईश्वरलाल देवसिंग चव्हाण	अदासी	गोंदिया
७	परभत गोपीचंद चव्हाण	अदासी	गोंदिया
८	दिपक संतोष तांबू	अदासी	गोंदिया
९	अनिल शेण्यानाथ चव्हाण	अदासी	गोंदिया
१०	साजन संतोष चव्हाण	अदासी	गोंदिया
११	भाऊपती उकंडा शिंदे	अदासी	गोंदिया
१२	विजय गोपीचंद चव्हाण	अदासी	गोंदिया
१३	महेंद्र छगनलाल बावणे	अदासी	गोंदिया
१४	बिजेंद्र डोमाजी बागडे	जब्बारटोला	गोंदिया
१५	खेमेश्वर रुपचंद कोलहे	पलखेडा	गोरेगांव
१६	डिगेश्वर रुपचंद कोलहे	पलखेडा	गोरेगांव
१७	मोताबाई मंगरु कोलहे	पलखेडा	गोरेगांव
१८	ओमप्रकाश देवानंद मेश्राम	घोटी	गोरेगांव
१९	खेमराज दादु नान्हे	घोटी	गोरेगांव
२०	भैयालाल ब्रिजलाल सोनवाने	घोटी	गोरेगांव
२१	लालचंद चैतराम मेश्राम	घोटी	गोरेगांव
२२	रमेश रतिराम मेश्राम	घोटी	गोरेगांव
२३	उमराव मन्साराम नान्हे	घोटी	गोरेगांव
२४	मैना अनंतराम चाचेरे	तेढा	गोरेगांव
२५	वसंत रामाजी कुळाडे	गणखैरा	गोरेगांव
२६	रामप्रसाद दसाराम शेंडे	गणखैरा	गोरेगांव
२७	भुमेश वारलु शेंडे	गणखैरा	गोरेगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
२८	रमेश वारलू शेंडे	गणखैरा	गोरेगांव
२९	अशोक झोल बाशेंडे	गणखैरा	गोरेगांव
३०	उर्मिला यशवंत कुळाडे	गणखैरा	गोरेगांव
३१	जयप्रकाश सुरेश भुरे	डवा	गोरेगांव
३२	राजेश रुतनलाल कटरे	शहारवाणी	गोरेगांव
३३	आसाराम मिताराम बावणे	मेंदीपुर	तिरोडा
३४	शिलाबाई शिवचंद तुमसरे	मेंदीपुर	तिरोडा
३५	मारोती बुधा बावणे	मेंदीपुर	तिरोडा
३६	हरीराम बिसन मारबदे	मेंदीपुर	तिरोडा
३७	कुंडलिक आसाराम बावणे	मेंदीपुर	तिरोडा
३८	हनवत श्रीराम मोरदेवे	मेंदीपुर	तिरोडा
३९	ईश्वरचंद हनवत मोरदेवे	मेंदीपुर	तिरोडा
४०	गीता हिवरा जमारबदे	मेंदीपुर	तिरोडा
४१	रत्नकुमार मारोती बावणे	मेंदीपुर	तिरोडा
४२	रंजितकुमार हरीराम मारबदे	मेंदीपुर	तिरोडा
४३	किसन कारु सोनवाने	चांदोरीखुर्द	तिरोडा
४४	मनोहर प्रभुदास मेश्राम	चांदोरीखुर्द	तिरोडा
४५	धनराज बाबुलाल बर्वे	कवलेवाडा	तिरोडा
४६	लताबाई फुलदास मारबदे	कवलेवाडा	तिरोडा
४७	लखनलाल भैयालाल दुधबरैया	कवलेवाडा	तिरोडा
४८	हिरेश मिल्कीराम डोबनेउके	चिखली	तिरोडा
४९	कैलास अजपाल केवट	बोरा	तिरोडा
५०	देवदास देवराम तांदुळकर	बिरी	सडक अर्जुनी
५१	देवदास वासुदेव मौजे	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५२	एकनाथ महारु मौजे	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५३	घनश्याम लक्ष्मण सोनवाने	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५४	चंद्रशेखर महादेव मेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५५	शेषराव बकाराराम मौजे	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५६	संदिप मारोती मेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५७	सुधाकर तुळशीराम सिंधीमेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५८	रमेश भद्रु सिंधीमेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
५९	रमेश मिठु मेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
६०	मधुकर सुखदेव सिंधीमेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी
६१	दिगंबर टोपलू मेश्राम	खोड शिवणी	सडक अर्जुनी

अ. क्र.	लाभार्थीचे नाव	गावाचे नाव	तालुका
६२	सचिन विजय शेंडे	खोड शिवणी	सडक अर्जुनी
६३	पुष्पराज वासुदेव खेडीकर	खोड शिवणी	सडक अर्जुनी
६४	रामेश्वर दुलीचंद मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
६५	दुलीचंद सोमा मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
६६	केवळराम हेतराम वाढई	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
६७	निमराव खुशाल मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
६८	अनुसया आनंदराव मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
६९	जितेंद्र आनंदराव मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
७०	सुभाष रामजी कुकडीबुरे	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
७१	अनिल रामजी कुकडीबुरे	रेंगेपार / पा.	सडक अर्जुनी
७२	महादेव रामा मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
७३	रतिराम सकटू मेश्राम	रेंगेपार / पां.	सडक अर्जुनी
७४	केवळ रामगणा मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
७५	दिगांबर देवाजी शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
७६	तेजराम दशरथ मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
७७	हिरामन वातुजी शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
७८	नारायण रामा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
७९	देवेशकुमार गोविंदा पवनकर	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८०	राजकुमार गोविंदा पवनकर	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८१	रावजी डोमा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८२	अभिमन रामा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८३	राजकुमार वासुदेव गेडाम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८४	हेमराज सुखदेव शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८५	जगदिश देवनाथ शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८६	तेजराम दादाजी ठाकरे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८७	शिवदास देवाजी बावणे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८८	गोविंदा महागुप वनकर	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
८९	दादाजी तिमा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९०	ऋषी गोपाळा मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९१	लहानु हरी मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९२	दुधराम तुळशीराम शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९३	राजू माधो सोनवाने	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९४	आशिष दिनकर कांबळे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९५	विक्रम मोहन शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
९६	भाऊराव माधो सोनवाने	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९७	दुधराम देवाजी शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९८	मनोहर तिमा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
९९	जिवन देवाजी बावणे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१००	जालंधर आनंदराव बावणे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०१	ओमप्रकाश बाबुराव मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०२	वर्षा वामन शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०३	कैलास बाबुराव मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०४	जनार्धन गणपत बावणे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०५	विनोद यादव शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०६	तुळशीराम तिमा मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०७	वासुदेव नारायण गेडाम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०८	राधेश्याम तुळशीराम शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१०९	मोहन अर्जुन शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११०	कौशल्या दिनकर कांबळे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
१११	लोकचंद रतिराम मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११२	सुखदेव काशिराम शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११३	शामराव शंकर शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११४	गिरीधारी वानोसा शेंडे	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११५	कला संभा मेश्राम	कोरंभी	अर्जुनी मोरगांव
११६	रमेश वकटू शहारे	दाभना	अर्जुनी मोरगांव
११७	सहादेव घिगु नेवारे	दाभना	अर्जुनी मोरगांव
११८	पांडुरंग भगवान मेश्राम	दाभना	अर्जुनी मोरगांव
११९	वामन रामाजी मानकर	दाभना	अर्जुनी मोरगांव
१२०	प्रभुदास श्रीराम मेश्राम	दाभना	अर्जुनी मोरगांव
१२१	दिलीप काशिराम पुणेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२२	हरीराम बळीराम पुणेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२३	योजनाबाई मनोहर अत्तरगडे	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२४	चरणदास शिवराम घुगुसकार	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२५	राधेश्याम आनंदराव तिरगम	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२६	दिनाराम नारायण नाट	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२७	मोहन मुकुंदा पुणेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२८	मुरारी रामाजी निंबेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१२९	केशव रामाजी निंबेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थीचे नाव	गावाचे नाव	तालुका
१३०	मनोहर रामा निंबेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१३१	नरेश केशव तिरगम	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१३२	बाळकृष्ण हरिराम पुणेकर	वडेगांव बंध्या	अर्जुनी मोरगांव
१३३	रामा हना सोनवाने	चान्ना बाकटी	अर्जुनी मोरगांव
१३४	केवळराम तुळशीराम कांबळे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१३५	पोतीराम गोंगलू वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१३६	कुंडलिक पुरुषोत्तम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१३७	सुनिल हरी मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१३८	ग्यानिराम बारकु बावणे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१३९	फागू झिंगर चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४०	श्रीराम किसन चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४१	संजय बळीराम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४२	शंकर केवळराम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४३	नारायण हगरु चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४४	पांडुरंग केवळराम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४५	मारोती तुळशीराम कांबळे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४६	रुपराम किसन चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४७	मनोहर इसन मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४८	बळीराम कुशा मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१४९	बिसन लिटू चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५०	अनिल पुरुषोत्तम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५१	बक्षी गोंगलू वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५२	रामा रेंगशू दानव	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५३	हरी ईसन मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५४	सुमित्रा गिरधारी चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५५	किसन लिटू चाचेरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५६	चिंतामन डुकरु मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५७	गणेश यशवंत वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५८	भक्तराज डोमाजी वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१५९	विलाश मधुकर वाघधरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१६०	दिगंबर मंसाराम मेश्राम	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१६१	नत्थू भिका कुंभरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१६२	विजय नामदेव वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव
१६३	यशवंत सोमा वलथरे	परसोडी रै.	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
१६४	खुशाल रामचंद्र कुंभरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१६५	प्रकाश डोमा वलथरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१६६	श्रीचंद सुका कुंभरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१६७	मधुकर रामा वाघधरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१६८	बाबुराव मोडकू भुमके	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१६९	किसन विठोबा भोयर	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७०	परमेश्वर प्रकाश वलथरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७१	लुंगाराम फकिरा भालेकर	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७२	आत्माराम मुका मानकर	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७३	सिताराम मोतीराम मेश्राम	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७४	भोजराम रामचंद्र भोयर	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७५	उत्तम पांडुरंग भोयर	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७६	होमदेव मधुकर वाघधरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७७	देवदास रामा वाघधरे	परसोडी रे.	अर्जुनी मोरगांव
१७८	गोविंद तुळशीराम फटींग	करांडली	अर्जुनी मोरगांव
१७९	नेताराम तिमा मेश्राम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८०	हरिश्चंद्र सिताराम शिंदे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८१	शांताबाई लहानु लोहबरे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८२	ओमप्रकाश आत्माराम निबार्ते	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८३	योगराज बक्षी लोहबरे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८४	नैना कळंगू मारगाये	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८५	प्रल्हाद लटारु तिरगम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८६	आनंदा महादेव शिंदे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८७	आनंदराव नारायण तिरगम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८८	पार्वता जिवनदास गाये	करांडली	अर्जुनी मोरगांव
१८९	तुळशीराम जंगलु मेश्राम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९०	कवळू तिमाजी मेश्राम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९१	बाबुदान कुंडलिक मेश्राम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९२	लक्ष्मण रावजी डोकरमारे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९३	नकटू विठोबा लोहबरे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९४	मनोज कुंडलिक मेश्राम	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९५	दुधराम कुशन लोहबरे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९६	मनोहर सिताराम शिंदे	करांडली	अर्जुनी मोरगांव
१९७	हिरामन चंभरु वलथरे	सावरटोला	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थीचे नाव	गावाचे नाव	तालुका
१९८	रमेश मनिराम मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
१९९	बादशहा लहु वलथरे	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२००	विश्वनाथ शंकर मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०१	ग्यानिराम चंदु मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०२	विकास दयाराम मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०३	दिपक निबराव मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०४	पांडुरंग मनिराम भोपे	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०५	भोजराम चिंतामन मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०६	संपत पैकु मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०७	सुरेश माधोराव मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०८	दुधराम माधोराव मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२०९	विलास थोटू मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२१०	कामराज थोटू मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२११	मार्कड शंकर मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२१२	नरेश चिंतामन मेश्राम	सावरटोला	अर्जुनी मोरगांव
२१३	दिवाकर विठोबा कोल्हे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१४	माधो मोडकू मेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१५	चंद्रकुमार काशिराम मेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१६	निलकंठ सखाराम कोसरे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१७	मारोती तुळशीराम मेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१८	देवांगना विकास कोल्हे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२१९	वारलू विठोबा कोल्हे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२०	बाळकृष्ण गणपत कुंभरे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२१	वासुदेव मोडकू मेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२२	निलकंठ बालाजी शेंडे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२३	अरुण साधु भानारकर	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२४	भिमराव रामजी गोंधळे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२५	जयगोपाल दयाराम मेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२६	भोजराम सोविंदा मखरे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२७	कृष्णा सदाशिव सतिमेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२८	टिकाराम कारु सतिमेश्राम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२२९	श्रावण मोतीराम चन्नोळे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३०	कृष्णकुमार बालाजी शेंडे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३१	महादेव डोमा कोल्हे	सिरोली	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
२३२	गोविंदा सिताराम मखरे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३३	प्रभाकर सोनी राममेश्वाम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३४	अशोक वासुदेव मेश्वाम	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३५	तुलाराम नामदेव शहारे	सिरोली	अर्जुनी मोरगांव
२३६	योगेश हरीभाऊ शेंडे	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२३७	मधुकर मुखरु मेश्वाम	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२३८	राजेश पांडुरंग शेंडे	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२३९	धनिराम चमरु मेश्वाम	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२४०	कविता भोजराम मेश्वाम	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२४१	प्रविण मुखरु मेश्वाम	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२४२	प्रमोद चमरु मेश्वाम	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२४३	श्रावण यादो कांबळे	गोठणगांव	अर्जुनी मोरगांव
२४४	टेकराम रामा मानकर	बोडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२४५	चांगदेव दशरथ शहारे	बोडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२४६	गजानन धर्मा मानकर	बोडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२४७	अविनाश भरत मानकर	चापटी	अर्जुनी मोरगांव
२४८	प्रशांत भरत मानकर	चापटी	अर्जुनी मोरगांव
२४९	सुनिता आत्माराम मेश्वाम	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५०	सोमा चांगो डोंगरवार	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५१	माधव धुलु वलथरे	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५२	ऋषी कैलास मानकर	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५३	जिजाबाई नकुल बोरकर	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५४	रमेश लहानू मेश्वाम	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५५	मुलचंद मनोहर सोनटक्के	केशोरी	अर्जुनी मोरगांव
२५६	पंढरी शामराव मेश्वाम	बुधेवाडा	अर्जुनी मोरगांव
२५७	शामराव आडकू मेश्वाम	बुधेवाडा	अर्जुनी मोरगांव
२५८	भरत लक्ष्मण कांबळे	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२५९	गोविंदा ऋषी मेश्वाम	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६०	लक्ष्मीबाई महादेव मेश्वाम	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६१	ऋषीदेव चिंतामन मेश्वाम	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६२	ओमप्रकाश उरकुडा साउस्कार	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६३	तुरजाबाई नान्हू कोल्हे	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६४	संजय गजानन भुमके	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६५	राकेश वासुदेव कोल्हे	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
२६६	नेमदेव फत्तुजी सोनटक्के	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६७	प्रशांत नारायण कांबळे	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६८	अभिमन कारु मेश्राम	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२६९	गोविंदा चैतु कोलहे	नवेगांव बांध	अर्जुनी मोरगांव
२७०	तुलाराम अर्जुन मेश्राम	बोंडगांव देवी	अर्जुनी मोरगांव
२७१	रामगृष्ण तानु मेश्राम	बोंडगांव देवी	अर्जुनी मोरगांव
२७२	शंकर सोमा मांढरे	बाकटी	अर्जुनी मोरगांव
२७३	किसन दोडकू शेंडे	माहुरकुडा	अर्जुनी मोरगांव
२७४	केवळराम श्रीराम मेश्राम	बोरटोला	अर्जुनी मोरगांव
२७५	सुरेश बुधा नेवारे	खामखुरा	अर्जुनी मोरगांव
२७६	काशिनाथ दाजिबा शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२७७	बळीराम पांडुरंग शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२७८	ओमप्रकाश परसराम शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२७९	सुदाम सदाशिव शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२८०	दुर्योधन परसराम शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२८१	नागोराव नारायण शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२८२	जनार्धन पंढरी शहारे	येगांव	अर्जुनी मोरगांव
२८३	मुरलीधर रामचंद्र मेश्राम	येगांव	अर्जुनी मोरगांव
२८४	हरीदास बळीराम शेंडे	महालगांव	अर्जुनी मोरगांव
२८५	घनश्याम बळीराम शेंडे	महालगांव	अर्जुनी मोरगांव
२८६	दादाजी सुकरु डोंगरवार	महालगांव	अर्जुनी मोरगांव
२८७	राजु सुभाष मेश्राम	ईटखेडा	अर्जुनी मोरगांव
२८८	गुरुदेव हिरामन कोलहे	ईटखेडा	अर्जुनी मोरगांव
२८९	रुखमा यशवंत मेश्राम	ईटखेडा	अर्जुनी मोरगांव
२९०	गोपीनाथ हिरामन मेश्राम	बोळदे करड	अर्जुनी मोरगांव
२९१	होमराज ऋषी शहारे	धाबेटेकडी आ.	अर्जुनी मोरगांव
२९२	ताराचंद ऋषी शहारे	धाबेटेकडी आ.	अर्जुनी मोरगांव
२९३	परमानंद बाळकृष्ण वलथरे	बोदरा दे.	अर्जुनी मोरगांव
२९४	पुंडलिक गंधर वलथरे	बोंडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२९५	भाष्कर कटु मानकर	बोंडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२९६	रविंद्र चंद्रभान मेश्राम	बोंडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२९७	मन्साराम नकटू मेश्राम	बोंडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२९८	सदाराम जेठू मेश्राम	बोंडगांव सुर.	अर्जुनी मोरगांव
२९९	आत्माराम शंकर शहारे	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
३००	प्रदिप विश्वनाथ शहारे	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०१	ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवाने	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०२	द्रोनाचार्य श्रीकृष्ण वाघधरे	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०३	किसना ताराचंद कुंभले	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०४	जितेंद्र विठ्ठल मेश्राम	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०५	रुपराम कैवल वाघधरे	वडेगांव स्टेशन	अर्जुनी मोरगांव
३०६	माधो हिरामन सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३०७	धुरपताबाई दशरथ मेश्राम	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३०८	धनिराम सहागु सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३०९	विठ्ठल नत्थू साउस्कार	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१०	रामकृष्ण नत्थू साउस्कार	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३११	रमेश कारु सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१२	जीवन हरिदास साउस्कार	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१३	कांचन मुकुदा उके	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१४	मुनेश्वर मानिक उके	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१५	टिकाराम नेऊ उके	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१६	शिवराम हिरामन सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१७	दुधराम फागू सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१८	शंकर ढेकलू पवनकर	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३१९	प्रियंका शिवराम सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३२०	रामा सितकुरा सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३२१	दिगंबर दुधराम सोनवाने	सुकळी / खेरी	अर्जुनी मोरगांव
३२२	गोपाल शिवा नाट	पवनी / धाबे	अर्जुनी मोरगांव
३२३	चिंतामन भिवा शेंडे	पवनी / धाबे	अर्जुनी मोरगांव
३२४	अरविंद शालिकराम कोल्हे	रामपुरी	अर्जुनी मोरगांव
३२५	देवराम बुधाजी मेश्राम	रामपुरी	अर्जुनी मोरगांव
३२६	विजय गोखलू कोल्हे	रामपुरी	अर्जुनी मोरगांव
३२७	गुरुदेव मारोती मेश्राम	रामपुरी	अर्जुनी मोरगांव
३२८	रामु गणु भोयर	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३२९	प्रभु ऋषी शहारे	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३०	महादेव ऋषी शहारे	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३१	विनोद वासुदेव भोयर	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३२	मंगेश अशोक मोहाकर	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३३	तेजराम ऋषी शहारे	इसापुर	अर्जुनी मोरगांव

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	गावाचे नाव	तालुका
३३४	राजेश नामदेव मेश्राम	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३५	मुकुंदा श्रीराम मेश्राम	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३६	शारदा आकाश शेंडे	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३७	सुनिल सोमाजी शेंडे	इसापुर	अर्जुनी मोरगांव
३३८	प्रविण श्रीहरी कोसरे	बोरी	अर्जुनी मोरगांव
३३९	रामचंद्र सोमा वलथरे	पांढरवाणी /मा.	अर्जुनी मोरगांव
३४०	लक्ष्मण ताराचंद कोसरे	पाथरी	सालेकसा
३४१	कृष्णा हरी कोल्हारे	भागी	देवरी
३४२	कैलास हरी कोल्हारे	भागी	देवरी
३४३	प्रकाश हरी कोल्हारे	भागी	देवरी

(कैलास साळुंके)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन